

जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड  
(वर्ग४) कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची  
अंमलबजावणी.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब-०७१२/ प्र.क्र.१५५/आस्था-१४

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

तारीख: ४ मे, २०१३.

वाचा —

- १) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. जिपब-०७१२/ प्र.क्र.१५५/आस्था-१४, दिनांक १८-४-२०१३.
- २) शासन शुध्दीपत्रक, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. जिपब-०७१२/प्र.क्र.१५५/आस्था-१४, दिनांक-३०-४-२०१३.

**शासन शुध्दीपत्रक —**

उपरोक्त संदर्भाधिन क्रमांक-(१)च्या शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मार्गदर्शक तत्त्वे विहित करण्यात आली आहेत. त्या शासन निर्णयातील प्रकरण १ च्या अ.क्र.२(५) च्या खाली अगोदर आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यात/भागात सेवा केलेल्यांना पुन्हा तेथे बदली देण्यात येऊ नये याबाबतचा मुद्दा अंतर्भूत करण्याचे राहून गेले आहे. तरी त्यासंबंधाने अ.क्र.२(६) खालीलप्रमाणे अंतर्भूत करून वाचण्यात यावा.

(६) प्रशासकीय बदली पात्र कर्मचाऱ्यांनी आदिवासी/नक्षलग्रस्त क्षेत्रात किमान तीन वर्षे सलग सेवा अगोदरच केलेली असल्यास त्या कर्मचाऱ्यांची पुन्हा आदिवासी/नक्षलग्रस्त तालुक्यात/ क्षेत्रात बदली करण्यात येऊ नये.”

२. त्याच शासन निर्णयाच्या प्रकरण २ मधील अ.क्र.३) मध्ये कार्यरत पदांच्या संख्येनुसार प्रशासकीय/विनंती बदल्यांची टक्केवारी विहित केली आहे. ही टक्केवारी तालुक्याची/क्षेत्राची की

जिल्हयाची धरावी असा संभ्रम आहे. त्याबाबत असे कळविण्यांत येते की, आदिवासी /नक्षलग्रस्त तालुका /भाग ज्या जिल्हयात आहेत येथील टक्केवारी संबंधित तालुका/ भाग येथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार गणण्यात यावी.

सदर शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०५०४१७११३१३८२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( दत्तात्रय बोन्हाडे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
२. मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
३. मा.मंत्री, ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
४. मा.राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
५. सचिव/विभागीय आयुक्त (सर्व विभाग)
६. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, (सर्व)
७. उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
८. माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
९. सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग
१०. निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२